

d. Oxf. H. 237, b, No. 370.

न्यायवार्तिकतात्पर्यपरिशुद्धि f. Titel einer Schrift HALL 20.

न्यायशास्त्र n. ein Lehrbuch der Logik Verz. d. Oxf. H. 231, a, 27. das Lehrbuch der L., das Njājasūtra SARVADARĀNAS. 112, 8. fgg. 114, 20.

न्यायसार Titel verschiedener Werke HALL 26. 77. °विचार m. 26.

न्यायसिद्धान्तन n. Titel eines Werkes HALL 203.

न्यायसिद्धान्तदीपप्रभा f. desgl. HALL 44.

न्यायसिद्धान्तमञ्जरी, °दीपिका HALL 24. °प्रकाश und °सार 23.

न्यायसिद्धान्तमाला f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 240, a, No. 382.

न्यायसिद्धान्तमुक्तावली f. desgl. ebend. 239, b, No. 380. °दीपिका ebend.

न्यायसिद्धान्तवागीश m. Bein. Gadādhara's HALL 36.

न्यायसुधा f. Titel verschiedener Schriften HALL 113. 170. 181. Verz. d. Oxf. H. 219, a, No. 323.

न्यायसूत्र n. ein Sūtra logischen Inhalts Verz. d. Oxf. H. 169, a, 20. Gotama's 239, a, No. 376. Ġaimini's 333, a, No. 836. fg. °वृत्ति HALL 22.

न्यायाचार्य m. Bein. eines Vallabha HALL 71.

न्यायामृत, °तरङ्गिणी HALL 113.

न्यायार्थलघुबोधिनी f. Titel einer Schrift HALL 70.

न्यायालंकार m. Bein. Raghudeva's HALL 40.

न्याय्य, न्याय्यप and अन्याय्यया बुद्ध्या KATHĀS. 60, 234. न्याय्य 62, 32. fg. fehlerhaft für न्याय.

न्यास 1) das Absetzen, Niedersetzen, Deponiren: पुत्रन्यासं च गोकुले BHĀG. P. 11, 82, 33. — 7) das Zeichnen: माण्डलं KATHĀS. 73; 45. das Auftragen von Buchstaben, — Zahlzeichen, Abbildung, Zeichnung überh. ÇKDr. Suppl. S. 392; vgl. अक्षर°, रेखा° unter 1).

न्यासादेशविवरण n. Titel einer Schrift HALL 150.

न्यासीक KATHĀS. 34, 40. 90, 5.

न्यूङ्मानक adj. strauhelnd, stolpernd: न्यूङ्मानक इव वै प्रथमं चिचरिषुश्चरति ÇĀÑKH. Br. 23, 13. 30, 8.

न्यून 1) n. (sc. निग्रहस्थान) das Fehlen —, das Auslassen eines der fünf Glieder in einer förmlichen Disputation NĀJAS. 5, 2, 1. 12.

न्यूनपदता (von न्यून + पद) f. das Fehlen eines Wortes in einem Satze SĀH. D. 393. न्यूनपदत्व n. dass. 241, 16.

न्यूनाक m. = दिनन्तय GAÑITĀDHI. 3, 5. Comm. zu 2, 9.

न्यूनीभाव (von न्यून + 1. भू) m. das Zueringwerden, Fehlen, Mangeln Ind. St. 8, 120.

प

3. प 3) m. Abkürzung von पञ्चम die 5te Note Verz. d. Oxf. H. 200, b, 8. पक्काण, पक्काण Verz. d. Oxf. H. 333, a, 27. MBh. 12, 5330. 5333 liest die ed. Bomb. पक्काण.

पक्ति 4) Z. 3 ed. Bomb. richtig शरीरपक्ति, welches NILAK. durch स्थूलसूक्ष्मशरीरशुद्धि erklärt.

पक्क 4) द्रुम ein Baum mit reifen Früchten Spr. 4837. — 6) °केश H. an. 3, 275; vgl. 1. पाक 3). — 8) °कलुष SARVADARĀNAS. 87, 22. अयक्क-कलुष ebend. und 88, 14.

पक्कता Reife: पवानाम् KATHĀS. 71, 267.

पक्कल, °शब्दे दर्पवत्पसने (?) यूनि वर्तते Schol. zu HĀLA 121.

पत्त 2) vgl. प्राचीन°. — 5) तदेतन्नाटकपत्तपतितं तद्वचः SARVADARĀNAS. 118, 13. — 6) तस्मान्न वृत्तिनिरोधो योगपत्तनिन्तेपमर्हति. das Stellen —, das Rechnen zu SARVADARĀNAS. 164, 2. (सुखस्य) दुःखपत्तनिन्तेपात् 118, 15. — 7) पुङ्कं तस्य प्रदीयताम् । निर्जितो ऽस्मीति वा ब्रूहि पत्तमेकतरं कुरु entschliesse dich zu Einem von Beiden R. 7, 23, 3, 8. कृतव्यपत्ते निर्दिष्टा यदि नाम विधेर्वयम् Spr. 3345. — 8) स्वपत्तच्छेद (zugleich Flügel, da भूमत् auch Berg bedeutet) KATHĀS. 32, 153. eine aufgestellte Behauptung, ein aufgestellter Satz LA. (II) 90, 7 (zugleich Flügel). निजपत्तप्रसिद्धये KATHĀS. 77, 15. उक्तस्वस्वपत्तौ (zwei Rechtende) 60, 222. — 9) der in Rede stehende Gegenstand SĀH. D. 441. — 10) SĀH. D. 122, 10. 14.

पत्तगुप्त vgl. पत्तगुप्त 1).

पत्तता nom. abstr. von पत्त 10): °धर्म Verz. d. Oxf. H. 242, a, No. 393. fgg.; vgl. पत्तधर्मता 240, b, No. 386.

पत्तताक्राड Titel einer Schrift HALL 33.

पत्तताविचार m. Titel zweier Schriften HALL 53.

पत्तति 1) Gefeder KATHĀS. 39, 49. 62, 140. 114, 40. Diese Bed. hat das Wort auch RĀGA-TAR. 1, 374.

V. Theil.

पत्तधर 3) m. Bein. eines Ġajadeva HALL 38. पत्तधरोद्धार m. Titel einer Schrift 39.

पत्तपात 2) SARVADARĀNAS. 133, 19.

पत्तपत्रि Bez. eines best. Spiels Verz. d. Oxf. H. 217, b, 40.

पत्तवत्त् 2) lies eine grosse Partei —, grosse Verbindungen habend; = मत्कालोद्भवा NILAK.

पत्तम् Hälfte (eines Jahres) NIDĀNA 5, 11, 6 bei WEBER, Nax. 2, 283.

पत्ताहार lies der in einem halben Monat u. s. w.

पत्तित्व (von पत्तिन्) n. der Zustand eines Vogels KATHĀS. 39, 165.

पत्तिन् 1) पुत्तिका इव पत्तिषु Spr. 1808 (vgl. Th. 2, S. 342). पत्तिणी 4166.

पत्तिपुंगव Bein. GARUḌA's HARIV. 3966.

पत्तिमृगता Z. 2 lies Thieres des Waldes st. Hirsches.

पत्तिल HALL 27. °स्वामिन् SARVADARĀNAS. 113, 2.

पत्तीन्द्र (so zu lesen) Bein. GARUḌA's KATHĀS. 90, 147.

पत्तीय, सुर° BHĀG. P. 10, 36, 36.

पत्तीश (पत्तिन् + ईश) m. Bein. GARUḌA's R. 7, 7, 41.

पद्मन् 1) BHĀG. P. 10, 82, 38. fg. पद्मस्पन्द KĀVYĀD. 2, 149. Haar (am Reh) Çiç. 1, 8. Am Schluss, MBh. 4, 390 die neuere Ausg. °पद्मपाणौ (gegen das Metrum), NILAK. erwähnt eine Lesart लक्ष्माणामिति पाठे वक्त्रचन्द्रविशेषणम्).

पद्मल, °दृम् ein Mädchen mit starken Augenwimpern Spr. 4139.

पद्मपत्त° mit langen Federn besetzt (ein Pfeil) KATHĀS. 74, 284.

पद्म 2) पुष्पत्पद्म KATHĀS. 113, 123.

पङ्क 1) पङ्काम्मस् Spr. 4204. यदक्षरं चन्द्रनवारिपङ्कयोः R. 3, 53, 57. mire and ointment (!) BENFEY. — Vgl. मक्ता°.

पङ्कगापी f. = पङ्कगडक H. an. 2, 329.

पङ्कज 1) f. म्ना (des Bildes wegen) KATHĀS. 38, 114.